

कोविड कालावधीमध्ये 18 ते 21 वयोगटातील दोन पालक कोविड मुळे गमावलेल्या बेरोजगार युवक/युवतींना शैक्षणिक बाबी वगळून इतर बाबींच्या खर्चासाठी अर्थसहाय्य देणे.

योजनेचा उद्देश : कोविड कालावधीमध्ये ज्या कुटुंबामधील 18 ते 21 या वयोगटातील ज्या मुलांचे दोनही पालक - कोविडमुळे मयत झालेले आहेत अशा मुलांना शिक्षणा व्यतिरिक्त त्यांच्या इतर अत्यावश्यक गरजांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देवून त्यांना इतर गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करणे व त्यातून त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमिकरण करणे..

कार्यक्षेत्र : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र

प्रस्तावित लाभार्थी संख्या : प्राप्त अर्जातील पात्र अर्जानुसार

अर्थसहाय्य रक्कम : रुपये 50,000 प्रतिवर्ष

लाभार्थी पात्रता

कोविडमुळे मयत झालेल्या पालकांचे मृत्यू खालील तीन प्रकारात विचारात धरण्यात येतील.

1. दिनांक 1 मार्च 2020 रोजी किंवा त्यानंतर कोविड (कोविड-19) संसर्गामुळे ज्या बालकाचे दोन्ही पालक (आई आणि वडील) मृत्यू पावलेले आहेत अशी 18 ते 21 वयोगटातील बेरोजगार युवक युवती.
2. दिनांक 1 मार्च 2020 रोजी किंवा त्यानंतर एका पालकाचा (आई किंवा वडील) कोविड-19 मुळे तर एका पालकाचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास अशी 18 ते 21 वयोगटातील बेरोजगार युवक युवती.
3. दिनांक 1 मार्च 2020 पूर्वीच एका पालकाचा (आई किंवा वडील) मृत्यू झाला असेल व दिनांक 1 मार्च 2020 रोजी किंवा त्यानंतर एका पालकाचा कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास अशी 18 ते 21 वयोगटातील बेरोजगार युवक युवती.

योजनेच्या अटी व शर्ती :-

अ) मयत पालकाचा मृत्यू खालील नमूद परिस्थितीत व 1 मार्च 2020 नंतर झालेला असावा.

1. कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल असताना मृत्यू झाल्यास.
2. कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास व त्या नंतर 14 दिवस गृह विलगीकरण काळात मृत्यू झाल्यास.
3. कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून उपचार घेवून घरी परतल्यानंतर (डिस्चार्जनंतर) 07 दिवसांतील गृह विलगीकरणातील मृत्यू.
4. कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात उपचार घेवून घरी परतल्यानंतर पुनःश्च कोविड उपचाराकरीता रुग्णालयात दाखल असताना झालेला मृत्यू.
5. कोविडमधून उपचार घेवून घरी आल्यानंतर म्युकरमायकोसिसमुळे घरी अथवा रुग्णालयातील वास्तव्य काळातील मृत्यू.
6. कोविड सदृश्य लक्षणे असल्यामुळे (covid suspect) रुग्णालयात दाखल असतानाचा मृत्यू.

ब) अर्ज, मुल स्वतः, त्याचे संगोपन करणारे सध्याचे पालक किंवा संगोपन करणारी संस्था करू शकतील.

क) अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे.

- मयत पालकांचे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मृत्यू पूर्वी मागील किमान 03 वर्षे वास्तव्य असलेबाबत पुरावा म्हणून मालमत्ता धारक असल्यास मागील लगतच्या वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती/ निवडणूक ओळखपत्र/ मतदार यादीतील नांव/ पाणीपट्टी/ वीज बिल/ आधार कार्ड/ भाडे करारनामा/ पारपत्र (Pass Port)/ रेशनकार्ड / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पुरावा म्हणून सादर करावा लागेल. (यापैकी 1 पुरावा)
- मयत पालकांच्या मृत्यु दाखल्याची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
- मुलाच्या जन्मदाखल्याची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
- उपलब्ध असल्यास; शाळेत/ महाविद्यालयात जात असल्याचा पुरावा.
- मुलाचे आधारकार्ड ची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने आधारकार्ड व पॅनकार्डची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जासमवेत RTGS साठी बँकेचे पासबुकची अथवा रद्द धनादेशाची (Cancelled Cheque) छायांकित प्रत जोडणे आवश्यक.

- अर्जासोबत संबंधीत मुलाचा व अर्जदाराचा अलीकडील काळात काढलेला पासपोर्ट साईज आकाराचा फोटो लावणे आवश्यक आहे.
- मयत पालक कोविड पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल / कोविड संशयित रुग्णालयात दाखल असताना झालेल्या मयत संदर्भात रुग्णालयाचे मृत्यू प्रमाणपत्र घरी मुत्यु झाल्यास कोविड मृत्युचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे / रुग्णालयामधून घरी गेल्यावर 07 दिवसात मृत्यू झाला असल्यास रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड.
- अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे स्वःसाक्षांकीत केलेली असावीत.
ड) केंद्र शासन, राज्य शासन, व नवी मुंबई महानगरपालिकेद्वारा राबविण्यात येणा-या इतर योजनांच्या लाभा व्यतिरिक्त या योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल.

युवक/युवतींसाठी विविध उपक्रम राबविणे या घटका अंतर्गत तरतुदीमधून :- अंदाजपत्रकीय तरतुदीच्या अधिन राहून

